

### September 03, 2024

To,

The Listing Department,

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,

The Listing Department

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot No. C/1, G Block,

Bandra-Kurla Complex

Mumbai - 400 001. Bandra (East), Mumbai-400 051.

Scrip Code: 532613 Trading Symbol: "VIPCLOTHNG"

Dear Sir/Madam,

Sub: Compliance under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copy of Notice to the Members regarding the 34<sup>th</sup> Annual General Meeting of the Company for the financial year 2023-24 to be held on **Friday, September 27, 2024** at **11:30 A.M.** through Video Conference (VC)/Other Audio Visual Means (OAVM) without physical presence of the members at a common venue, published in newspaper Free Press Journal (English) and Nav Shakti (Marathi) dated September 03, 2024.

This is for your information and record.

Yours faithfully, For VIP Clothing Limited

#### **RAHUL SONI**

Company Secretary and Compliance Officer Membership No.: A61035

Encl: Copy of Newspaper Extract

Email- id: investor.relations@viporg.com; Website: www.vipclothing.in

## **GOVERNMENT OF MAHARASHTRA**

**PUBLIC WORKS DIVISION NASHIK** 

### E-Tender Notice No. 18 for 2024-25 (Online)

Online E-Tenders in "B-1" Form fot the following works invited by Executive Engineer, P.W.Division, Nashik Phone No. (0253/2583761-64, 2575324) for and on behalf of Governor of Maharashtra State From Capable of P. W. Deptt. Registered / Unregistered Contractor or International Contractor whose Sub company / branch in India and also complete terms and conditions mentioned in tender document.

Tender document download on our website https://mahatenders.gov.in. Right of rejection of E-tender cancellation of : E-tender reserved by The Executive Engineer, P.W.Division, Nashik. \*Conditional Tender will not be accepted.

Note :- Above mentioned E-Tender Notice including Total 3 (Three) (Costing below from Rs. 250.00 Lacks) Work And details of mentioned E-Tender Notice available on below website.

1. www.mahapwd.gov.in

2. https://mahatenders.gov.in

Tender Document Sale	02.09	to	09.09	09.09.2024	
Start and End Date Time	From	11:05		Upto	17:00

- Blank E-Tender form Fees (Non refundable) and EMD amount will be accepted Online only.
- Post Qualification criteria condition included in tender document
- All eligible / intrested Contractors are required to be enrolled on portal https://mahatenders.gov.in before down loading tender documents and participate in
- The information of E-Payment Gateway available on E-Tendering website https://mahatenders.gov.in

Please Note this to all Registered/ Unregistered Contractors. **Executive Engineer** 

Public Works Division, Nashik

DGIPR 2024-25/2563

## VIP CLOTHING LIMITED

(vŤP) CIN: L18101MH1991PLC059804 Registered Office: C-6, Road No.22, M.I.D.C., Andheri (East), Mumbai - 400 093. Tel : 91-2825 7624; Fax : 91-22-2837 1023 Website: www.vipclothing.in; Email ID: investor.relations@viporg.com Information regarding 34th Annual General Meeting to be held

through Video Conference/Other Audio-Visual Means NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting ('AGM') of the members of the Company is scheduled to be held on Friday, September 27, 2024 at 11:30 A.M. (IST) through Video Conference ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013, 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Master Circular number SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated July 11, 2023 read with Circular number SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/ CIR/2023/167 dated October 7, 2023, issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as "the Circulars"), to transact the business as set out in the Notice convening the 34th AGM.

In compliance with the said MCA circulars and SEBI circulars, electronic copies of Notice of 34th AGM and Annual Report for the Financial Year 2023-24 have been sent to all the members on Monday, September 02. 2024 whose e-mail IDs are registered with the Company/the Depository Participant(s) / Registrar & Transfer Agent (RTA).

Members who have not updated their e-mail IDs are requested to update the same by writing to our RTA, Link Intime India Private Limited at <a href="mailto:nthelpdesk@linkintime.co.in">nthelpdesk@linkintime.co.in</a>. The Notice of 34th AGM and Annual Report for F.Y. 2023-24 is also be made available on Company's website: <a href="https://www.vipclothing.in">www.vipclothing.in</a>, website of Stock Exchanges i.e., BSE Ltd. www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com.

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members. The remote e-Voting period shall commence on Tuesday, September 24, 2024 at 10:00 A.M. (IST) and ends on Thursday, September 26, 2024 at 5:00 P.M. (IST). During this period, Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the (Cut-off date) Friday, September 20, 2024 may cast

their vote electronically. In case of any queries regarding e-Voting, please refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available at <a href="https://instavote.linkintime.co.in">https://instavote.linkintime.co.in</a>, under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on:- Tel: 022-4918 6000.

For VIP Clothing Limited Rahul Soni

Date: September 03, 2024 Company Secretary

Membership No.: A61035 Brat LEADER Frenchie

# TEBI State Bank of India Compound, LBS Marg, Ghatkopar (West), Mumbai-400086 Phone No: 022-25009010/23/50/36 Email: racpc.ghatkopar@sbi.co.in

HOME LOAN CENTRE GHATKOPAR :- 1st Floor, Ashok Silk Mills

**DEMAND** NOTICE

A notice is hereby given that the following Borrower/s, Co-Borrower/s & Guarantors, have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non-Performing Assets (NPA). The notices were issued to them under Section 13(2) of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but they have been returned unserved and as such they are hereby informed by way of this public notice

Ш	Sr	or Name of the Borrower/ Description of the Property Mortgaged		Date of	Date of NPA	Amount Outstanding as on
П	No	Guarantors		Demand		date of notice
Ш				Notice		
П	1	Mr. Mayur Vijay Shirsekar	Property Address: Mrs. Sharaddha Mayur	16.08.2024	13.08.2024	Rs. 37,01,204.00 (Rupees Thirty Seven
П			Shirsekar Flat No. 001, Ground Floor, Himalay			Lakhs One Thousand Two Hundred And
П			Lokdhara Co-Op. Housing Society Ltd.,			Four only) as on <b>16.08.2024</b>
П			Lokdhara Complex, Near Lokdhara Complex			
П			phase 2, Tisgaon, Kalyan East-421306.			
П	2	Mr. Vivek Joshi	Flat No. 1304, 13th Floor, Wing- S2, Godrej	06.08.2024	03.08.2024	Rs.1,85,60,932/- (Rupees One Crore
П		Mrs. Bhargavi Vivek Joshi	Prime, Sahkar Nagar 2, Road No. 1,Chembur			Eighty Five Lac Sixty Thousand Nine
П			M (Ward) West, Kurla- 400071.			Hundred Thirty Two Only) as on
П						06.08.2024
П	3	Mr. Hotu Bhagchand	Flat No. 3102, 31st Floor, Tower C. Eternia	19.08.2024	18.08.2024	Rs.1,96,21,152/- Rupees One Crore
Ш		Daryani	Building, CTS No. 543, LBS Road, Village			Ninety Six Lacs Twenty One Thousand
П		Mrs. Nisha Hotu Daryani	Nahur, Mulund West, Mumbai 400080			One Hundred Fifty Two only) as on
П						19.08.2024.
П	4	Mrs. Sulbha Ajinkya	Flat No. 2704, 27th Floor, Building D7, Raunak	23.08.2024	21.08.2024	Rs.14,38,226/- (Rupees Fourteen Lac
П		Korgaonkar	City, Sector IV, Wadeghar, Kalyan, District			Thirty Eight Thousand Two Hundred And
		-	Thane, PIN-421301			Twenty Six only) as on 23.08.2024

Borrower/Guarantors are hereby informed that Authorised Officer of the Bank shall under provision of SARFAESI Act, take possession and subsequently auction the Mortgaged Property/Secured Assets as mentioned above if the Borrower/Guarantors do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of this notice. The Borrower/Guarantors are also prohibited under section 13(13) of SARFAESI Act to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written consent of the bank. This public notice is to be treated as notice u/s. 13(2) of the SARFAESI Act, 2002. Borrower/Guarantors are advised to collect Original Notice issued u/s. 13(2) from the undersigned on any working day in case notice sent by Regd. Post no received by them.

Date : 04.09.2024 Authorized Officer. Place: Mumbai State Bank of India



## **BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA**

K.E.M.HOSPITAL (-PROCUREMENT QUOTATION NOTICE KEM/ 63 /MST/24 (E-Tender)

The Commissioner of Brihanmumbai Municipal Corporation invites the following online E-Tenders. The Tender is

invited through Manatender portal (https://manatenders.gov.in) only. E-Quotation EMD

No.	Description	scrutiny fee	LIVID	Time of online Bid Downloading	Time of online Bid Submission
1	KEM/ 142 /MST Tab. Calcium carbonate 400-500 mg + Vit D 3 (50000 Strips) for K.E.M. Hospital. 2024_MCGM_1077169	1320 + (18% GST)	20,000	03.09.2024 15:00 HRS	10.09.2024 15:00 HRS
2	KEM/38/MST Inj Linezolid 600 mg per 300 ml Bot (11100 Bots) for K.E.M. Hospital. 2024_MCGM_1077161	1320 + (18% GST)	20,000	03.09.2024 15:00 HRS	10.09.2024 15:00 HRS
3	KEM/41/MST Inj Levofloxacin 500 mg in 100 ml (28000 Bots) for K.E.M. Hospital. 2024_MCGM_1077164	1320 + (18% GST)	20,000	03.09.2024 15:OOHRS	10.09.2024 15:00 HRS
4	KEM/ 43 /MST Inj Metronidazole 5 mg / ml (1x100 ml) (83000 Bots) for K.E.M. Hospital. 2024_MCGM_1077166	1320 + (18% GST)	20,000	03.09.2024 15:OOHRS	10.09.2024 15:00 HRS
5	KEM/ 44 /MST IV 3% Hypertnic Saline 100 ml (1x100 ml) (28000 Bots) for K.E.M. Hospital. 2024_MCGM_1077168	1320 + (18% GST)	20,000	03.09.2024 15:00 HRS	10.09.2024 15:00 HRS
6	KEM/ 45 /MST Inj Dextrose 5% (1x500 ml) (40,000 Bots) for K.E.M. Hospital. 2024_MCGM_1077150	1320 + (18% GST)	20,000	03.09.2024 15:00 HRS	10.09.2024 15:00 HRS
7	KEM/ 40 /MST Inj I.V. Paracetamol Infu 1 gm in 100 ml (1 x 100 ml) (28,000 Bots) for K.E.M. Hospital. 2024_MCGM_1077153	1320 + (18% GST)	20,000	03.09.2024 15:00 HRS	10.09.2024 15:00 HRS
8.	KEM/ 39 /MST Inj Dextrose 25% I.P. I.V. (1 x 100 ml) (50,000 Bots) for KE.M. Hospital. 2024_MCGM_1077155	1320 + (18% GST)	20,000	03.09.2024 15:00 HRS	10.09.2024 15:00 HRS
9.	KEM/ 42 /MST Inj Dextrose ANHY 5% + 0.9% NACL (1 x 500 ml) (40,000 Bots) for K.E.M. Hospital. 2024 MCGMJ077159	1320 + (18% GST)	20,000	03.09.2024 15:00 HRS	10.09.2024 15:00 HRS

Bidders should note that the Scrutiny fee will be payable immediately after opening of Packet 'A' & 'B' and before opening of Packet 'C' in any of the Ward Citizens Facilitation Centre's (CFCs) by collecting Challan from Medical Store, KEM Hospital . In case of revision of the above-mentioned scrutiny fee, bidders shall pay revised

The bid will be invited through Mahatender portal (https://mahatenders.gov.m). Tenderer should note that any corrigendum issued regarding this tender notice will be published on the Mahatender website only. No corrigendum will be published in the local newspapers.

**KEM Hospital** 

Sd/

Start Date and End Date and

PUBLIC NOTICE

**Franch Office:** ICICI Bank Ltd, Landmark Building, 4th Floor, 228A, AJC Bose Road, Kolkata-700020 CIN No: L65190GJ1994PLC021012, www.icicibank.com

The following borrower(s) has/have defaulted in the repayment of principal and interest towards the Loan facility(ies availed from ICICI Bank. The Loan(s) has/have been classified as Non-Performing Asset(s) (NPA). A Notice was issued to them under Section 13(2) of the Securitisation and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, at their last known addresses. However, it has not been served and are

therefore being notified by way of this Public Notice. Name of the Borrower/ Description of Secured Date of Notice sent/ NPA Co-Borrower/Guarantor/ (Loan Asset to be enforced Outstanding as on Account Number) & Address Date of Notice One Space Bearing Flat No. A1, First Floor, "Divine Grace", Dag No. 165 and 164, K.P. Patta No. 5 (Old) and 4 (New), Lakhra Road, Village Sarusajai, Gorolia, Mouza Beltola, Police Statior Basistha, Circle Guwahati, District Kamrup (Metro), Assam Admeasuring An Area of Super Build Up Area 1527.10 Sq. Ft. With One Car Parking Space in The Building Together With Undivided Proportionate Share of Land Naba Jyoti Hazarika/ Deepshikha Dutta/ Ward No. 10, Sivasagar P.S. Sivasagar, Sub Divn. Sivasagar District

 Sivasagar 02/05, 2024 July 30, 2024 Rs. 18,83,789/-

These steps are being taken for substituted service of Notice. The above borrower/s and/or guarantor/s (as applicable) is/are advised to make the outstanding payment within 60 days from the date of publishing this Notice, Else, further steps will be taken as per the provisions of the Securitisation and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

Date: September 03, 2024 For ICICI Bank Ltd. Place: Mumbai

સેન્ટ્રલ બેંક ઓફ ઈન્ડિયા CENTRAL BANK OF INDIA

Sivasağar Assam

Sivasağar- 785640/ LBGUW00005662700

Wadala Branch: Chadha Mansion, Wadala Station Road, Wadala, Mumbai - 400031, Tel: 022-24106595, Email: bmmums0634@centralbank.co.in

SECTION 13(2) OF

A notice is hereby given that following Borrower Mr. Ganesh Shankarrao Chaudhary have defaulted in the repaymer of principal and interest of the loan facility obtained i.e. **Housing Loan & OD Top Up Facility Cent Home** in the name of **Mr**. Ganesh Shankarrao Chaudhary by them from the Bank and loan has been classified as Non Performing Assets (NPA). The Notice was issued to them under section 13(2) of the Securitization and Reconstructions of Financial Assets and Enforcement of Security Interest Act - 2002 on their last known addresses, but it has been returned with remarks "Left" and as such they are hereby informed by way of this public notice.

Name of the Borrower / Guanrator & Address	Description of Mortgaged Properties	Demand Notice Date	Type of Loan	Loan Amount	O/s Amount Rs.
Mr. Ganesh Shankarrao	'	21.08.2024	Housing Loan	Rs. 6,29,832/-	Rs. 4,81,826/-
Chaudhary Room No. 2, MSED Quarters, Pankha Building,	Housing Vashind,	NPA of Date :	OD Top Up Facility Cent Home	Rs. 3,00,000/-	Rs. 2,50,833/-
Sion Chunabhatti, Mumbai - 400022,	Taluka - Shahapur, Dist Thane - 421601	31.12.2022		<b>32,659/-</b> (Rs. Sev	

The Steps are being taken for substituted service of notice, The above borrower are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from from the date of this notice under sub - section (4) of Section 13 of securitization and Re-construcation of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002.

Date: 02.09.2024 Place: Mumbai

Authorised Officer Central Bank of India

Demand Notice Date of

Date & Amount | Possession

## ÁPRI GLOBAL

### CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED Registered & Corporate Office: - 502, Tower-A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marq

Lower Parel, Mumbai-400013 Circle Office: 9B, 2nd Floor, Pusa Road, New Delhi – 110060

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Capri Global Capital Limited (CGCL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/ Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of the Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement rules, 2002. The borrower's attention is invited to provisions of sub –section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeemthe secured assets. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of CGĆL for an amount as mentioned herein under with interest thereon

S. N.	Name of the Borrower(s) / Guarantor(s)	
1.	(Loan Account No.	A
	LNMENAS000030679 (Old)	c
	80300005898185 (New)	N
	of Nashik Branch)	0
	Sai Collection (Borrower)	a
	Ashutosh Rajendra Ekhe,	
	Rajendra Narayan Ekhe,	J
	Sujata Rajendra Ekhei	E
	(Co-Borrower)	a
ы	age, Nachik (Maharachtra)	_

All Piece and Parcel of Survey No. 45/4 +5/45/B, 16-05-2022 28-08-2024 out of that Plot No. 33 & 34, thereon Row House No. 3, Admeasuring Built-Up Area 73.42 Sq. Mts. on 21,34,849/ Ground + First Floor, alongwith there under plotted area 44.15 Sq. Mts., in Ravi Chandra Darshan Co-op Housing Society Limited,

Dastak Shiwar Kerupatil Nagar, Opposite MSEB Sub Station, Near Railway Track, Jail Road, Nashik Road, Panchak, Nashik, Maharashtra – 422101. Bounded as: East By: Plot No. 28 West By: 6 Mts. Colony Road North By: Row House No. 01 and 02 South By: Row House No. 04 Sd/- (Authorised Officer)

Description of Secured Asset (Immovable Property)

Place: Nashik (Maharashtra) Date: 03-09-2024 For Capri Global Capital Limited (CGCL



## ABHYUDAYA CO-OP. BANK LTD.

(Multi-State Scheduled Bank) Recovery Dept. Shram Safalya Building, 63, G. D. Ambekar Marg Parel Village, Mumbai-400 012. Tel. No. 8591948712, 8169452713/719, Email:-recovery@abhyudayabank.net

[Under Rule 8 (1)]

## POSSESSION NOTICE

Whereas, the undersigned being the Authorised Officer of the Abhyudaya Co-op Bank Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement Rules, 2002 issued a Demand Notices to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower(s), having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the properties escribed herein below in exercise of powers conferred under sub-section (4) of the section 13 of the said Act reac with rule 8 of the security interest enforcement rules 2002. The borrower's attention is invited to the provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower(s) in particular and public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of the Abhyudaya Co-op Bank Ltd.

Date of

Possession

29.08.2024

(Physical

Date of

& O/s. Amount

10.11.2022

Name of the Borrower (s) Demand Notice

M/s.VKE Plumbing Pvt.

(Borrower & Owner ) Mr.Vijayan Bhaskaran Pillai, (Director & Guarantor) Mrs.Rajaleksmi Vijayan Pillai, (Director & Guarantor) Mrs.Viji Abhishek Nair, (Director & Guarantor)	+ further interest from 01.11.2022	(Physical Possession)	together with furniture, fixtures & fittings therein both present and future constructed on a Plot of land bearing Survey No.147, Hissa No.1 (part) [CTS No.469/1] lying and situated at Nahur, Near Mulund Colony, Mulund (W), Mumbai 400 082 lying & situated with the limits of Municipal Corporation of Greater Mumbai and within the jurisdiction of registration District Mumbai and Sub Registration District Mumbai Suburban owned by M/s.VKE Plumbing Pvt.Ltd.
Mr.Abhishek Shashi Nair, (Director & Guarantor) M/s.V & K Enterprises, Prop. Mr.Vijayan			2) Shop No.7, adm. area 14.86 sq.mtrs. carpet, Ground Floor in the Building E-5 known as Highland Park E-5 Commercial Premises CHS Ltd., together with furniture, fixtures & fittings therein both present and future constructed on
Bhaskaran Pillai, (Guarantor)			a Plot of land bearing Survey No.147, Hissa No.1 (part) [CTS No.469/1] lying and situated at Nahur, Near Mulund Colony, Mulund (W),
Mr.Vijesh Vijayan Pillai (Guarantor)			Mumbai 400 082 lying & situated with the limits of Municipal Corporation of Greater Mumbai and within the jurisdiction of registration District Mumbai and Sub Registration District Mumbai Suburban owned by M/s. VKE Plumbing Pvt.Ltd.

Date : 29.08.2024 Place : Mulund.

(S. M. Naik) **Authorised Officer**, Abhyudaya Co-op. Bank Ltd.

Sd/-

**Description of Immovable Properties** 

1) Office No.004, adm.area 10.68 sq.mtrs. carpet,

1st Floor in the Building E-5 known as Highland

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public at large that Mrs Evelyn Gomes Almeida w/of Mr Wilfred Almeida have agreed to sell the property hereinafter referred to as 'said Property' more particularly described in the Schedule hereunder written alongwith all their right, title, share, claim and interest in the said Property to my client Ms. Chandni Dey free from all encumbrances, Itilgation and market title. Any Person / persons having entered into any dealing for said Property by way of Sale, Mortgage, lien, Security Charges, leave and license, lease and any other claim, rights, interest or otherwise are hereby called upon and require to make the same known in ave agreed to sell the property hereinafter referre alled upon and require to make the same known vriting with documents if any to the undersigned: the office address mentioned herein below within 1 days from the date of publication of this Notice, failing which, my client will complete the transaction without any reference to such claim or rights and such claim or rights if any shall be deemed to have waived, given up, treated as nu∎ and void and no inding upon on my client/s.

Dincing upon on my clientys.

Schedule of Property

The said property named "Rita Villa" having land admeasuring about 494 sq.mtrs or 590.82 sq.yard and admeasuring about 350 sq.mtr bungalow constructed therein consists of four bedroom ground constructed therein consists of four bedroom group by lus three storey bungalow / Villa having Municipal Ward No KW-5796 numbered as Bungalow No.46, Building No.45(part) situated at Ceasar Road, Andheri (west), Mumbai 400 058 lying being situated at C.T.S No. 603 & 603/1 now new C.T.S No. 603 & 103/1 now new C.T.S No. 603/4 and 603/8 of Village Ambiti, Taluka: Andheri District Mumbai, Mumbai Suburban District. lumbai dated this 03<sup>rd</sup> day of September 2024

Shri, Raiesh J. Yadav, Advocate High Court. Shop No.3, Dreamland Building, Grd. Floor, Entrance Satkar Hotel, Station Road, Goregaon (E), Mumbai 400 063.

### जाहीर नोटिस

सर्व जनतेस ह्या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात ये की खालील परिशिष्टात सविस्तर नमूद केलेल्या स्था मिळकतीचा प्रथम करारनामा मे. पारिजात बिल्ड ऍण्ड कंपनी आणि सत्यनारायण आशा नीलम हाांच्य झाला असून त्यानंत सदर मिळकतीचा द्वितीय करारनामा सत्यनारायण आशा नीलम आणि विजय म्हात्रे ह्यांच्यात झाला असून तसेच मिळकत माझे अशील श्रीमती छाया विजय म्हात्रे ह्यांना विजय म्हाः ह्यांच्या मृत्यूपत्राने प्राप्त झाली . सदर मिळकतीच प्रथम करतानामा, द्वितीय करारनामा तसेच शेअ सर्टिफिकेट ह्यांची मळ प्रत गहाळ झाली आहे. हा संदर्भात स्थानिक नवघर पोलीस ठाणे येथे रीतसन तक्रार नोंदवली आहे . तरी कोणत्याही व्यक्तीस अथव व्यक्तींना किंवा लिखित परीशिष्टात सविस्तरपणे वर्णन केलेली स्थावर मालमत्ता/ मिळकती संबंधित किंवा व किंवा मध्ये कोणताही हक्क, मालकी हक्क, हितसंबंध आणि मागणी असल्यास, वारसा, बक्षीस, इच्छाप एकत्रित प्रभार, गहाण, विक्री, भाडेपटा, कब्जा, क० आदी व अन्य प्रकारचा हक्क व हितसंबंध असल्यास त्यानी त्याची लेखी हरकत पराव्यानिशी हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून 11 दिवसाच्या आत खालील पन्यावर कळवावे अन्यथा असे समजण्यात येर्दल की कोणतेही व्यक्ती किंवा व्यक्तीचे दावा अस्तित्वात नाहीत किंवा सदर स्थावर मिळकतीच्या संबंधित कोणताही असा दावा, , मालकी हक्क, आणि हितसंबंध सोडून दिल्याचे गृहीत धरले जाईल ह्याची

वर उल्लेखित परिशिष्ठ

गाळा क्र 1/2, श्री दत्ता को ऑप हौसिंग सोसायटी नवघर फाटक रोड ,भाईंदर(पूर्व),ठाणे

सशांत बळवंत पाटील, वकील शॉप नं १. वर्षा पॅलेस कोऑसोलि काशी नगर, गोडदेव गाव, भाईंदर (पूर्व), ता. जि. ठाणे ४०१ १०५

#### **PUBLIC NOTICE** NOTICE is hereby given that our clients intend to purchase

the flat and shares ("the said premises"), which is more particularly described in the Schedule hereunder written The said premises is originally allotted to Mr. Krishnakant Shivam Chindarkar vide allotment letter issued by MHADA. Mr. Krishnakan Shivam Chindarkar had sold the said premises to Smt. Sunita Dinkar Nerurkar, vide registered sale deed dated 24.07.1997 After sad demise of Smt. Sunita Dinkar Nerurkar on 02.08.2000 society has transferred the said flat to Mr. Nitin Dinkar Nerurkar on the basis of nomination. By Registered Sale Deed dated 25 04 2019 Nitin Dinkar Nerurkar sold the said premises to Mr. Pralhad Prabhakai Prabhudesai and Mrs. Vaishali Pralhad Prabhudesai. Now Mr. Pralhad Prabhakar Prabhudesai and Mrs. Vaishali Pralhad Prabhudesai have agreed to sell and transfer th said premises in favour of our clients. All persons having or claiming

any ownership, co-ownership share, right, title and interest claim, objection and/or demand whether by way of sale, transfer mortgage, assignment exchange, encumbrance, gift lease, covenant, condition or under any decree, possession or otherwise howsoever are hereby requested to inform about the same in writing to the undersigned at their office at Chamber No.8, 4th Floor Bhagyoday Building, 79 Nagindas Master Road, Fort Mumbai-400 001, within 7 days from the date hereof failing which, the claim or claims, if any of such persons or person will be considered to have been waived and/or abandoned.

SCHEDULE OF PROPERTY Flat No. 50/2367, admeasuring 212 sq.ft. carpet on the Ground Floor of the Building known as Viiav-Deep CHS, situate at Survey No. 341, C.T.S. No. 640, Village Bandra (East), Taluka Andheri, Mumbai - 400051. Dated 03/09/2024

> Sd/ For MZ & Associates

> > **Amount Due**

in Rs. / as on

Rs.25,18,300.02

(Rupees Twenty Five

Lakhs Eighteen

Hundred and Two Pais

JANA SMALL FINANCE BANK
(A scheduled commercial bank)

Registered Office: The Fairway, Ground & First Floor, Survey No.10/1, 11/2 & 12/2B, Off Domlur, Koramangla Inner Ring Road, Next to EGL Business Park, Challaghatta. Bangalore-560071

## Branch Office: Office No.704/705, Modi Plaza, Opp. Laxminarayan Theatre, Mukund Nagar, Satara Road, Pune-411037 DEMAND NOTICE UNDER SECTION 13(2) OF SARFAESI ACT, 2002.

Whereas you the below mentioned Borrower's, Co-Borrowers, Guarantors and Mortgagors have availed loans from Jana Small Finance Bank Limited, by mortgaging you immovable properties. Consequent to default committed by you all, your loan account has been classified as Non-performing Asset, whereas Jana Small Finance Bank Limited being a secured creditor under the Act, and in exercise of the powers conferred under section 13(2) of the said Act read with rule 2 of Security Interest (Enforcement Rules 2002, issued Demand notice calling upon the Borrower's/ Co-Borrower's/ Guarantor's/ Mortgagors as mentioned in column No.2 to repay the amount mentioned in the notices with future interest thereon within 60 days from the date of notice, but the notices could not be served on some of them for various reasons

Sr. No.	Name of Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ Mortgagor	Loan Account No. & Loan Amount	Details of the Security to be enforced	Date of NPA & Demand Notice Date
1	1. Mr. Vitthal Narayan Ghatage 2. Mrs. Neeta Vitthal Ghatage	45649430000171 Loan Amount: Rs.20,70,075/- Top up Loan Account No. 31859430000092	Mortgaged Immovable Property - Schedule Property: All that piece and parcel of the Immovable Property being Land Admeasuring 1002.4 Sq.ft., being and situate at CTS No.293, Flat No.24, Mauli Heights, 3rd Floor, Nr Siddheshwar Mandir, Jaysingpur, Tal. Shirol, Dist. Kolhapur-416101. On or towards: Towards East by: Flat No.25, Towards West by: Side Margin, Towards South by: Side Margin, Towards North by: Side Margin.	09.07.2024 Demand

02-09-2024 Only) as of 31.08.2024

Notice is therefore given to the Borrower/ Co-Borrower/ Guarantor & Mortgagor as mention of in Column No.2, calling upon them to make payment of the aggregate amount as shown in column No.6, against all the respective Borrower within 60 days of Publication of this notice as the said amount is found payable in relation to the respective loar account as on the date shown in Column No. 6. It is made clear that if the aggregate amount together with future interest and other amounts which may become payable till the date of payment, is not paid, Jana Small Finance Bank Limited shall be constrained to take appropriate action for enforcement of security interest upon properties as described in Column No. 4. Please note that this publication is made without prejudice to such rights and remedies as are available to Jana Small Finance Bank Limited against the Borrower's Co-Borrower's Guarantor's Mortgagors of the said financials under the law, you are further requested to note that as per section 13(13) of the said act, you are restrained ohibited from disposing of or dealing with the above security or transferring by way of sale, lease or otherwise of the secured asset without prior consent of Secured Creditor Date: 03.09,2024, Place: Kolhapur/ Maharashtra Sd/- Authorised Officer, For Jana Small Finance Bank Limited

PRO/1126/ADV/2024-25



# FEDERAL BANK

फेडरल बँक लि., पनवेल शाखा, सुलोचना बिल्डिंग, प्लॉट क्र. १, सेक्टर १९, नवीन पनवेल (पूर्व), नवी मुंबई - ४१०२०६

दूर. क्र.: ०२२-२७४५३६१०; ०२२-२७४५३६२० ईमेल आयडी: pnv@federalbank.co.in, वेबसाईट: www.federalbank.co.in

### जाहीर सूचना सोने लिलाव

सर्वसाधारण जनता आणि विशेषत: खाते धारकांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील नमूल खात्यामधील तारण सोने दागिण्यांचा ई-लिलांव हा **दि फेडरल बँक लि.** द्वारे **१८ सप्टेंबर, २०२४** रोजीस ऑनलाईन पोर्टल <u>http://gold.samil.in</u> मार्फत केला जाईल इच्छुक खरेदीदारांनी पुढील महितीकरिता लिलाव पोर्टलवर लॉग ऑन करावे किंवा **पनवेल** बँकेकडे संपर्क साधावा. जर तारण दागिण्यांच्या कोणत्याही किंवा सर्व वस्तुंच्या संदर्भात वरील नमूद तारखेस कोणत्याही कारणास्तव ई-लिलाव हा पूर्ण होऊ शकला नाही, तर बँक पुढील सूचनेशिवाय पुढील कोणत्याही तारखेस वस्तूंचा खाजगी विक्री आयोजीत करेल.

शाखेचे नाव	कर्ज खाते क्रमांक
पनवेल	१४७५६१००१०८५९७
पनवेल	१४७५६४०००२१५७३
पनवेल	१४७५६४०००२६२००
पनवेल	१४७५६४०००२६१८४
पनवेल	१४७५६४०००२६०९३
पनवेल	१४७५६१००११५८८१
ठिकाणः पनवेल	प्राधिकृत् अधिकारी

#### द फेडरल बँक लि. करिता दिनांक: ०३–०९–२०२४

### कब्जा सूचना

ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअलल असेटस ॲण् एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २०२० अन्वये आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ चे नियम ३ सहवाचता कलम १३ (१२) अन्वये त्याना मिळालेल्या शक्तीच्या आधा कर्जदार/सह-कर्जदारांना त्यांच्या नावासमोरील रक्कमेसह सदर सूचनेमध्ये नमूद अशा लागू दराने त्यावरीत च्याज च्यासह भरणाच्या आणि/किंवा वसुलीच्या दिनांकापर्यंत पुढील व्याज लागू असलेले अनुषंगिव खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचनेच्या प्राप्ती पासून ६० दिवसांत चुकती करण्यासाठी मागणी सूचन जारी केली आहे.

अ.	कर्ज क्र.	कर्जदार/सह-	रोजी प्रमाणे १३(२) सूचना	दिनांक/वेळ
蛃.		कर्जदार/हमीदार/	दिनांक/ थकीत देय (रु.)	आणि
		गहाणदार		कब्जा प्रकार
8	४५६३९४२०००३३८९	१) विलास	२४.०६.२०२४	तारीखः ३१-
		पुंडलिक हटकर,	रु. १२,३९,६२१.०७	०८-२०२४
		२) लतिका	(रुपये बारा लाख	वेळ : सांय.
		विलास हटकर	एकोणचाळीस हजार सहाशे	૦૫.૪૫
			एकावीस आणि सात पैसे मात्र)	सांकेतिक कब्जा
			१९.०६.२०२४ रोजीस	
	तारण मनेने तर्णात • स	गाता प्रिलकत अपले	ले जिंपन पोजपापित श्रेव ० ७८	४८ आर चौ मीटर

असलेले आणि येथे स्थित गट क्र.१८५/४, प्लॉट क्र.२९, ब्लॉक क्र.ए, सावखेडे बीके., जिल्ह जळगाव-४२५००१ चे ते सर्व भाग आणि विभाग., वर किंवा त्यादिशेनेः पूर्वकडेः ब्लॉक क्र.बी पश्चिमेकडे: प्लॉट क.२८. दक्षिणेकडे: रस्ता. उत्तरेकडे: प्लॉट क.२३.

ज्याअर्थी वरील नमूद कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार/गहाणदारांनी थकीत रकमेची परतफेड करण्यार कसूर केली असल्याने वरील नमूद कर्जदारांना आणि जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकाऱ्यानी वरील नमूद दिनांकारोजी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३ (४) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तींचा वापर करून वरील नमूर् मिळकत/तारण मत्तेचा **सांकेतिक कब्जा** घेतला. वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/ हमीदार/गहाणदारानी आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येते की, उपरोक्त मिळकत/तारण मत्ते सह कोणताही व्यवहार करू नये. सदर मिळकत/ तारणमत्तेसह कोणताही व्यवहार केल्यास हा जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड च्या अधीन राहिल

ठेकाण : जळगाव/महाराष्ट्र सही/- प्राधिकृत अधिकारी जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करिता दिनांक : ०३.०९.२०२४



#### जना स्मॉल फायनान्स बॅक (शेड्युल्ड कमर्शियल बँक)

<u>गेंदणीकृत कार्यालयः</u> दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, डोमलू नगत, कोरामंगला इनर रिंग रोड, ईंजीएल विझनेस पार्कच्या पुढे, चल्लाघट्टा, बंगलुरू – ५६००७१, <u>शाखा कार्याल</u> कार्यालय क्र.७०४/७०५, मोदी प्लाझा, लक्ष्मीनारायण थिएटर समोर, मुकुंद नगर, सातारा रोड, पुणे–४११०३७

## Brite

### ब्राईट ब्रदर्स लिमिटेड सीआयएनः एल२५२०९एमएच१९४६पीएलसी००५०५६

**नोंदणी कार्यालय :** कार्यालय क्र. ९१, ९वा मजला, जॉली मेकर चेंबर्स क्र. २, २२५, नरिमन पॉईंट मुंबई- ४०००२१ फोन: ८८२८२०४६३५, ईमेल: invcom@brightbrothers.co.in वेबसाईट: www.brightbrothers.co.in

## ७७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, ब्राईट ब्रदर्स लिमिटेडची ७७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही वालचंद हिराचंद हॉल'' ४था मजला, इंडियन मर्चंट चेंबर बिल्डिंग, आयएमसी मार्ग, चर्चगेट मुंबई ४०० ०२० येथे शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ११.३० वा. घेण्यात येणार आहे.

सेबी सर्क्युलर सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७, दिनांक ५ ऑक्टोबर, २०२३ च्या अनुपालनात कंपनीने कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टीसिपंटस्कडे ईमेल आयडी नोंदविलेल्या सर्व सभासदांना वित्तीय वर्ष २०२३-२४ (बॅलट पपत्र प्रतिपत्री प्रपत्र आणि अटेंडन्स स्लीप सह) आणि एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिकली पाठविली आहे. पाठविण्याचे काम २ सप्टेंबर, २०२४ रोर्ज पर्ण झाले आहे. वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेची प्रत कंपनीची वेबसाईट www.brightbrothers.co.in वर सुद्धा उपलब्ध आहे. वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता वार्षिक अहवाल आणि एजीएमच्या सूचनेची प्रत्यक्ष प्रत त्यासाठी विनंती केलेल्या सभासदांना पाठविण्यात येईल.

पुढे, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) ्र अमेडमेंट रूल्स २०१५ द्वारे सुधारित कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रूल्स, २०१४ च्या नियम् २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ च्या तरतुर्दीच्या अनुपालनात कंपनीला इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाचा त्यांचा हक वापरण्यासाची सुविधा तिच्या सभासदांना पुरविल्याचा आनंद होत आहे. आणि कामकाज लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने पुरवलेल्या ई-मतदान सेवेमार्फत करता येईल. ई-मतदान कालावधी मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ (स. ९.००) रोजी सुरु होईल आणि गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ (सायं. ५.००) संपेल. ई-मतदान मॉड्युल २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं. ५.०० नंतर मतदानासाठी निष्क्रिय

मतपत्रिकेमार्फत मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करण्यात येईल आणि ज्या सभासदांनी ई–मतदान किंवा बॅलट पेपर मार्फत त्यांचे मतदान केलेले नाही त्यांना मतदानामार्फत सभेत त्यांच्या मतदानाचा हक वापरणे शक्य होईल. ज्या सभासदांनी एजीएम पूर्वी ई-मतदान किंवा बॅलट प्रपत्रामार्फत त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा एजीएमला हजर राह शकतात. परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाही. सभासद हे जर त्यांनी शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ (कट ऑफ तारीख) रोजीस कंपनीचे शेअर्स धारण केलेले असतील तरच इलेक्ट्रॉनिकली किंवा एजीएममध्ये मतदान करण्यासाठी पात्र राहतील

सूचना पुढे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०२३ च्या कलम ९१ ला अनुसरुन कंपनीचे सभासद र्रोजस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही ७७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आणि कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित झाल्यास लाभांश प्राप्त करण्यासाठी हक्कदार सभासदांची सूची नोंदीवर घेण्यासाठी शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४ पासून शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ पर्यंत बंद राहतील. लाभांश हा कंपनीच्या आगामी वार्षिक मर्वमाधारण मधेत घोषित बाल्याम तो या मधामरांना देण्यात येईल

(ए) ज्यांची नावे नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एमएसडीएल) आणि सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे पुरवलेल्या शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ रोजी लाभकारी मालकाच्या सूचीमध्ये लाभकारी मालक म्हणून असतील आणि

(बी) ज्यांची नावे शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ रोजी किंवा पूर्वी कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटकडे दाखल शेअर्सचे ट्रान्समिशन आणि ट्रान्सपोझिशन साठी वैध विनंतीला परिणाम दिल्यानंतर कंपनीच्य सभासदांच्या रजिस्टर मध्ये सभासद म्हणून असतील. सभासदांना एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व टीपा काळजीपूर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत

आहे. कोणत्याही चौकशीसाठी कृपया invcom@brightbrothers.co.in येथे कंपनी सचिवांना लिहावे. वरील माहिती ही कंपनीच्या भागधारकांना माहिती आणि लाभांसाठी आणि एमसीए सर्क्यलर्स आणि सेर्ब सर्क्यूलर्सच्या अनुपालनांत जारी करण्यात येत आहे.

दिनांकः २ सप्टेंबर, २०२४

सोनाली पेडणेकर कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

ब्राईट ब्रदर्स लि. करिता

### कर्ज वसुली न्यायाधिकरण - १ मुंबई (भारत सरकार, वित्त मंत्रालय)

२रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४००००५ (५वा मजला, सिंदिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१)

टी. ए. क्र. ९६० सन २०२३

परि - १२ स्टेट बँक ऑफ इंडिया ....अर्जदार विरुद्ध श्री. दिपक गोरखशंकर भामरे ...प्रतिवादी

प्रतिवादी क्र. १ श्री. दिपक गोरखशंकर भामरे १०४, १ला मजला, ए विंग, सिध्दीविनायक प्लाझा, कल्याण रोड, भिवंडी, जि. ठाणे ४२१३०२

तसेच येथे:- ४०१/४१, खोली क्र. १, १ला मजला, जय हनुमान सोसायटी, टेमघर रोड, भिवंडी, जि. ठाणे ४२१३०२ तसेच येथे:- फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, दामोदर भवन, बाणगंगा, २री क्रॉस लेन, वाळकेश्वर, मुंबई ४००००६

- ज्याअर्थी, वरील नमूद टीए/९६०/२०२३ नामदार पिठासन अधिकारी/प्रबंधकांसमोर ०२/०८/२०२४ रोजी स्चीबद्ध केला होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ४,३२,०६,१०४/– च्या कर्जाच्या
- वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए)
  - ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्स/सूचनेची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननिय न्यायाधिकरणादारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत
  - (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत
  - कारणे दाखविण्यासाठी; मूळ अर्जाच्या अनु क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि
- मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (iii) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला
- (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या ु कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त
- विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्य विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्य
- खात्यामध्ये जमा केली पाहिजे. तुम्हाला २८/१०/२०२४ **रोजी दुपारी १२:०० वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर

केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. गझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या १२ ऑगस्ट, २०२४ रोजी दिले



प्रबंधक कर्ज वस्ली न्यायाधिकरण-१, मुंबई

सही/

## आयआयटीएल प्रोजेक्ट्स लिमिटेड

सीआयएन कः एल०१११०एमएच१९९४पीएलसी०८२४२१ नोंदणीकृत कार्यालयः ऑफिस नं. १०१ए, ''दी कॅपीटल'', जी-ब्लॉक, प्लॉट क्र. सी-७०, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१, दूरध्वनी क्रः ०२२- ४३२५०१००  ${\mbox{\sc f}}{-}{\mbox{\sc h}}{\mbox{\sc res}}:$  https://www.iitlprojects.com

# ३०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, दूरस्थ

ई-मतदानाबाबत माहिती, पुस्तक बंद आणि नोंदणी दिनांक याद्वारे **सूचना** देण्यात येत आहे की, आयआयटीएल प्रोजेक्ट्स लिमिटेड च्या सदस्यांची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ३०व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे (व्हीसी/ओएव्हीएम) मार्फत बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४ रोजी दु

एजीएमच्या सुचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती आणि ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल २०२४ रोजी पाठवण्यात आला आहे. एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजेwww.iitlprojects.com येथेही उपलब्ध आहेत.

ज्या सदस्यांकडे डिमॅट खाते आहे आणि ज्यांनी इलेक्टॉनिक स्वरूपात दस्तऐवज मिळवण्यासाठी आपले इ-मेर पत्ते अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी आपले डिपॉझिटरी सहभागीसह इमेल पत्ते नोंदवावेत. प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणारे सदस्य आपले इमेल पत्ते बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ कंपनीच्या इमेल पत्यावर म्हणजे <u>littprojects@littlgroup.com</u> येथे किंवा कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण एजंट पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, इमेल पत्ताः <u>support@purvashare.com</u> प्रांच्याकडे आपला फोलिओ क्रमांक नमूद करून पाठवावेत. सदस्यांना विनंती करण्यात येत आहे की स्थिती

विशेषानुसार त्यांनी आपले इमेल पत्ते डिमॅंट खात्यात किंवा कंपनीकडे अद्ययावत करून ठेवावेत. कट-ऑफ तारखेला म्हणजे बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४ रोजी प्रत्यक्ष किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व कामकाजांवर दूरस्थ ई-मतदान सुविधेद्वारे किंवा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)ने दिलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधेद्वारे एजीएमद्वारे मतदान करता येईल.

. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ च्या तरतुर्दीची आणि त्याअंतर्गत बनवण्यात आलेले नियम तसेच दुरूस्त केलेल्या सेबी (नोंदणी उत्तरदायित्व आणि घोषणा आवश्यकता) नियमावली २०१५ च्या नियमन ४४ च्या तरतुर्दीच्या अनुपालनात सर्व सदस्यांना सूचित करण्यात येते की,

-कंपनी ३०व्या एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा

- आपल्या सदस्यांना देण्यासाठी दूरस्थ इ-मतदान सुविधा देत आहे.
- दूरस्थ इ-मतदानाला **रविवार, २२ सप्टेंबर २०२४ रोजी (स. ९.०० वा. भाप्रवे)** सुरूवात होईल दूरस्थ इ-मतदानाचा शेवट मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी (सायं. ५.०० वा. भाप्रवे) होईल
- ३०व्या एजीएम दरम्यान दरस्थ इ-मतदान किंवा इलेक्टॉनिक मतदान पद्धतीद्वारे मतदान करण्यासाठी पात्रत ठरवण्याची कट-ऑफ तारीख मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ आहे.
- ३०व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कट–ऑफ तारखेला म्हणजे शुक्रवार २३ ऑगस्ट, २०२४ रोजी पाठवण्यात आल्यानंतर परंतु दूरस्थ इ-मतदानाच्या कट-ऑफ पूर्वी म्हणजे शुक्रवार, १५ सप्टेंबर, पूर्वी कोणतीही व्यक्ती कंपनीचे समभाग खरेदी करेल आणि कंपनीची सदस्य होईल तिला helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवता येईल. तथापि, तो /ती सीडीएसएलकडे दूरस्थ इ-मतदानासाठी आधीपासूनच नोंटणीकृत असल्यास त्याला/ तिला त्याचा/तिचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरता येईल. तो/ ती आपला पासवर्ड वेसरल्यास तो/ ती, त्याचा/ तिचा पासवर्ड <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध असलेले फॉरगॉट युजर डिटेल्स/ पासवर्ड पर्याय वापरून किंवा सीडीएसएलला टोलमुक्त क्रमांकः १८००-२१०-३३११ येथे संपर्क
- दूरस्थ इ-मतदान प्रक्रियेसंबंधी कोणतीही तक्रार, शंका किंवा समस्या असल्यास सदस्य फ्रिक्वेटली आस्क्ड . क्वेश्चन्स (एफएक्युज) चा संदर्भ घेवू शकतात आणि दूरस्थ ई-मतदान मॉड्युल हेल्प सेक्शन अंतर्गत www.evotingindia.com येथे उपलब्ध आहे किंवा श्री. राकेश दळवी. वरिष्ठ व्यवस्थापक. सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड. ए विंग. २५ वा मजला. मॅरेथॉन फ्यचरेक्स. मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई- ४०००१३ येथे संपर्क साधू शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे इमेल पाठवू शकतात किंवा टोलमुक्त क्रमांकः १८००-२१०-३३११ वर कॉल करावा.
- दरस्थ इ-मतदानाला मंगळवार. २४ सप्टेंबर. २०२४ (सायं. ५.०० वा. भाप्रवे) नंतर परवानगी दिली जाणार
- ज्या सदस्यांनी दरस्थ इ-मतदानादारे मतदान केलेले नाही त्यांना ३०व्या एजीएममध्ये आपला हक सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)ने ३०व्या एजीएममध्ये दिलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान सविधेद्वारे मतदान करता येईल. ् ज्या सदस्यांनी दूरस्थ इ–मतदानाद्वारे मतदान केलेले आहे त्यांना ३०व्या एजीएममध्ये उपस्थित राहता येईल
- परंतु त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. ज्या सदस्याचे नाव सदस्यांचे नोंदणीपुस्तक किंवा लाभार्थी मालकांच्या नोंदणी पुस्तकात कट ऑफ तारखेला आहे त्यांना दुरस्थ इ-मतदान आणि एजीएम दुरम्यान मतदानाच्या सुविधेचा लाभ घेता येईल.
- ०.कंपनीने श्रीमती चंदनबाला ओ. मेहता, कार्यकारी कंपनी सचिव (सदस्यत्व क्र. एफ६१२२) यांची नेमणूक दरस्थ इ-मतदान आणि ३०व्या एजीएमदरम्यान इलेक्टॉनिक मतदानाच्या प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी निरीक्षक म्हणून नेमले आहे.

गद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम ९१ नुसार, सोबत वाचावे त्याअंतर्गत बनवण्यात आलेले संबंधित नियम आणि लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन नियम ४२ नुसार, कंपनीच्या सदस्यांचे नोंदणी पुस्तक आणि समभाग हस्तांतरण पुस्तक बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४ पासून बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४ पर्यंत(दोन्ही देवस समाविष्ट) ३०व्या एजीएमसाठी बंद राहील.

आयआयटीएल प्रोजेक्ट्स लिमिटेडसाठी सही / -शिवानी कवळे

दिनांक: सप्टेंबर ०२, २०२४

व्यवस्थापक आणि कंपनी सचिव सदस्यत्व क्र. ए ६३९१४

# जाहिर सूचना

सर्व सामान्य जनतेला याद्वारे सूचित केले जाते की

माझा अशिल मालक जसे की **श्री. चंद्रशेख** 

सावलाराम शेट्ये हे द ऑर्नेट ब्लॉसम्स को-

ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. द्वारे जारी शेअ

प्रमाणपत्र क्र. २६. दिनांक २६-०१-२०१२ अंतर्गत

विशिष्ट क्र. २४६ ते २५५ पर्यंत असलेल्या प्रत्येकी

१० (दहा) पूर्ण पेड-अप शेअर्स रु. ५०/- (रुपये पन्नास फक्त) सह लोअर परेल विभागाच्या सी.एस

क्र. १२४५ (भाग) ३८१, टीपीएस ४ असलेल्य

जिमनीच्या भूखंडावर असलेल्या आणि वसलेल्य

प्रोफेसर व्ही.एस.आगाशे पथ, दादर, मुंबई

४०००२८ येथे स्थित ऑर्नेट ब्लॉसम्स को

ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. या नावाने

ओळखल्या जाणाऱ्या सोसायटीच्या इमारतीतील

सहाव्या मजल्यावर फ्लॅट क्र. ६०२ खरेदी करू

विक्री, विकास, बिक्षस, भाडेपट्टा, संमित आणि

परवानगी, वारसा, देवाणघेवाण, गहाणखत, शुल्क

याद्वारे उक्त मालमत्तेवर किंवा तिच्या कोणत्याई

भागावर कोणताही दावा किंवा स्वारस्य असलेल्या

सर्व व्यक्ती / फर्म / पक्ष / बँक / वित्तीय संस्थ

धारणाधिकार, ट्रस्ट, ताबा, सहजता, जप्ती किंवा

इतर कोणत्याही प्रकारे खाली स्वाक्षरी केलेल्यांन

कार्यालय क्र.१, जयकुमार एजन्सी, सरस्वती

महाल कंपाऊंड, रानडे रोडचे जंक्शन आणि

शिवसेना भवन पथ, दादर (पश्चिम), मुंबई

४०००२८ याच्या प्रकाशन तारखेपासून १४

दिवसांच्या आत या पत्त्यावर आधारभर

कागदपत्रांसह लेखी देणे आवश्यक आहे, कोणतार्ह

दावा असल्यास तो माफ/त्याग/सोडला किंव

गरीख: ३.९.२०२४) पौणिमा गोपाल पालव

उच्च न्यायालयाचे अधिवक्ता

आत्मसमर्पण केले गेले असे मानले जाईल.

ठिकाण : मुंबई,

### मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड नोंद. कार्यालय: मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्ला सयानी रोड,

HOME LOANS

MOTILAL OSWAL

परळ एसटी डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, सीएस: ८२९१८८९८९८; संकेतस्थळ: www.motilaloswalhf.com. ईमेल: hfquery@motilaloswal.com

## कब्जा सूचना (स्थावर मिळकत/तींकरिता)

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये) ज्याअधीं, निम्नस्वाक्षरीकारांनी मोतीलाल ओसवाल होग फायनान्स लिमिटेड (पूर्वी ॲस्पायर होम फायनान्स कॉपोरिशन लि. असे ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटाबुझेश ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनात्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ. सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे खालील नमूद तारखेस मागणी सूचना जारी करून पुढील कर्जदारांना सूचने -नमुद रकमेची परतफेड सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्यास सांगितले होते.

रकमची परतफेड करण्यात पुढील कर्जदारांनी कसूर केली आहे, याद्वारे पुढील कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे कलम १३ चे उप कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वरील वर्णन केलेल् मिळकर्तीचा कब्जा येथे खालील नमूद केलेल्या तारखांना घेतला आहे.

अ. क्र.	कर्ज करार क्र./ कर्जदार/ सह कर्जदार/हमीदार यांचे नाव	मागणी सूचनेची तारीख आणि थकबाकी	कब्जा घेतल्याची तारीख	स्थावर मिळकतीचे वर्णन	
8	एलएक्सव्हीएएस००३१६–१ ७००३७८९२ पवन प्रकाश चंद्रमणी तिवारी आणि सीमा पवनप्रकाश तिवारी	रु.१५१७४४८/- करिता ०९-०२-२०२३	<b>२९-</b> ०८-२०२४	पलॅट क्र. ३०६, ३रा मजला, मधुली अपार्ट. नवजीवन रोड, वसई, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०८	
?	एलएक्सएएस००४१ ६-१ ७००४६६५८ रेखादेवी संजय सिंग आणि संजय हरी सिंग	रु. ७६३९८०/- करिता २३-०६-२०२१	<b>२९-</b> ०८-२०२४	पलॅट क्र. – ४०८, ४था मजला, सर्ल्हे क्र. – २०६, हिस्सा क्र. – २२, ओम श्री वरद्विनायक को. ऑप. हाउसिंग लि., नारिंगी, विरार पूर्व, जिल्हा – पालघर, महाराष्ट्र – ४०१२०३	
ş	एलएक्सपीइएन००३१६-१७००३०२७६ ज्ञानेश्वर जनार्दन पाटील आणि वृषाली ज्ञानेश्वर पाटील	रु. ११३८१९८/- करिता १५-११-२०१९	<b>२८-०८-२०२४</b>	घर क्र. १५८/७, एस क्र. ७८, गाव वासंबे, तालुका खालापूर, पोसरी रसायनी, रायगड, नवी –मुंबई, महाराष्ट्र –४०१०६	
X	एलएक्सव्हीआयआर००२१ ५-१ ६००२०३५९ मलिष्का मंदार नाईक आणि मंदार बळीराम नाईक	रु. ४७७५५९.३/- करिता २८-०५-२०१८	₹0-0८-२०२४	फ्लॅट क्र. २०४ २रा मजला, इमारत क्र. ०३ प्रेथमेश कॉम्प्लेक्स, सहकार नगर एस क्र. ६१, हिस्सा क्र.४, फूलपाडा, विरार (पू), पालघर सहकार नगर रिक्षा स्टैंड ४०१३०३ वसई ठाणे महाराष्ट्र	
ч	एलएक्सपीइएन००२१६-१७००३३३३८ संदेश कृष्णा शिंदे आणि श्रुती संदेश शिंदे	रु. १४६०१०६/- करिता ०८-०२-२०२२	₹१-०८-२०२४	पलॅट क्र. ०२, तळमजला, ए विंग, श्री एकवीरा दर्शन अपार्ट., एस क्र. २८, एच क्र., १६, कल्याण, ४२१००१, ठाणे, महाराष्ट्र	

विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकर्तीशी व्यवहार करू नये आणि सदर मिळकर्तीशी केलेला कोणताही व्यवहार हा मोतीलाल गरण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतृटींकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

ठिकाण: महाराष्ट्र

'भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.

प्राधिकृत अधिकार (मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड)

दिनांक : ०३ सप्टेंबर, २०२४ ठिकाण : मुंबई

रोजी पाठविण्यात आली आहे

House of Brands


व्हीआयपी क्लोथिंग लिमिटेड करिता

राहुल सोनी

कंपनी सचिवच

सभासदत्व क्र. : ए६१०३५





## KILITCH DRUGS (INDIA) LIMITED CIN: L24239MH1992PLC066718 Registered Office: C 301/2 MIDC TTC INDL AREA PAWANE THANE Thane MH 400705 IN

Website: www.kilitch.com; E-mail: pushpanyoupane@kilitch.com Tel: 022 61214100

NOTICE

Notice is hereby given that the 32nd Annual General Meeting ("AGM") of Killitch Drugs (India) Limited will be held on Friday, 27th September, 2024 at 9:30 am through Video Conferencing or Other Audio Visual (" VC / OAVM) means only to transact the business as set forth in the Notice convening AGM in accordance with the circulars issued by Ministry of Corporate affairs allowing, inter-alia, conducting the AGM through VC / OAVM without the physical presence of the Members at a common venue to transact the business as set out in the Notice of the 32nd AGM.

In view of the relaxation given by MCA and SEBI circulars, the Annual Report 2023-24

alongwith the Notice of AGM is being dispatched through electronic mode by the Company on Monday, 2nd September, 2024 to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Share Transfer Agent and Depositories. The requirement of sending physical copies of Annual Report and the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular.

The instruction for joining the AGM and remote e-voting or casting vote through e-voting system during the AGM are provided in the Notice of the AGM. The attendance of the Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the 32nd AGM and the Annual Report for the financial year 2023-24 will also be made available on the website of the Company at www.kilitch.com and on the website of Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of Link Intime India Limited.

Remote e-Voting:

Remote e-Voting:
In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Unigations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-voting and e-voting during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose the Company has appointed Link Intime India Private Limited for facilitating voting through electronic means. The remote e-Voting facility shall commence on Tuesday, 24th September, 2024 at 9.00

The remote e-Voting facility shall commence on Tuesday, 24th September, 2024 at 9.00 AM (IST) and will end on Thursday, 26th September, 2023 at 5.00 PM (IST).

A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date i.e. Friday, 20th September, 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-Voting / e-voting at the AGM. The detailed instruction for remote e-voting are given in the Notice of 32nd AGM. The result declared along with the scrutinizers shall be placed on the website of the Company and will also be informed to the stock evapances.

**Book Closure:** 

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 20th September, 2024, to Friday, 27th September, 2024 (both days inclusive).

In case of any queries or grievances pertaining to the e-voting procedure, shareholders may get in touch with the following: Link Intime (India) Private Limited Ms. Pushpa Nyoupane

Mr. Nihar Kudaskar Company Secretary 37, Ujagar Industrial Estate, W. T. Patil Marg, Deonar Mumbai - 400088 C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083 Tel: +91 22 61214100 Tel: +91 8108116767 By order of the Board of Directors For Kilitch Drugs (India) Limited

Date: 2nd September, 2024

Pushpa Nyoupane Company Secretary

युनिट क्र. २५, २६ आणि २७, लक्ष्मी प्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी पश्चिम,

सूचना

ट्रेन्ट लिमिटेड

नोटिस ट्रेंट लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : बॉम्बे हाऊस, २४,

होमी मोदी स्ट्रीट, मुंबई - ४००००१

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, कंपनीच्या अधोरेखित सिक्युरिटीजचे प्रमाणपत्र हरवले/गहाळ

झाले आहे/गेले आहे आणि सिक्युरिटीज धारक/अर्जदारांनी डुप्लिकेट प्रमाणपत्र जारी करण्यासाठी

उक्त सिक्युरिटीजच्या संदर्भात दावा असलेल्या कोणत्याही व्यक्तीने या तारखेपासून १५ दिवसांच्या

आत कंपनीकडे नोंदणीकृत कार्यालयात असा दावा दाखल करावा, अन्यथा कंपनी पुढील सूचना न

सिक्युरिटीजची

आयडीबीआय बँक लि., दोस्ती पिनॅकल, जीएफ प्लॉट क्र. ई-्७, रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रियर

इस्टेट, एमआयडीसी, ठाणे (प), ठाणे पिन: ४००६०४

कब्जाची तारीख

२९.०८.२०२४

(नियम ८(१)

कब्जा सूचना

(स्थावर मिळकतीकरीता)

ाअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी आयडीबीआय बँक लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक

ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३(१२

तहवाचता सिंवर्षारी इंटरेस्ट (एप्फोसेमेंट) रूटस. २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना वा इरून खालील कर्जदार यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितल

होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सुचना देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा ताबा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून

सेक्यरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या रुल ८ सहवाचता ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (४) अन्वये घेतला आहे रण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदी नुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्या

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सद मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयडीबीआय बैंक लिमिटेडच्या खालील नमुद रक्रम आणि त्यावरील

रक्कम (रू.)

३५,२१,४९०/

२३.१२.९१२/-

६७,५०,२१५/

व्हीआयपी क्लोथिंग लिमिटेड

सीआयएन: L18101MH1991PLC059804

नोंदणीकृत कार्यालय : सी-६, रोड क्र. २२, एम.आय.डी.सी.,

अंधेरी (पू.), मुंबई ४०० ०९३.

दूर. +९१-२८२५ ७६२४, फॅक्स : ९१-२२-२८३७ १०२३

वेबसाइट: www.vipclothing.in

ईमेल आयडी: investor.relations@viporg.com

व्हिडीओ कॉन्फरेंसिंग/ अन्य ऑडिओ-व्हिज्युअल मीन्स मार्फत

आयोजित ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संबंधात माहिती

केलेले कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ निगम व्यवहार मंत्रलयाद्वारे जारी सर्क्युलर क्र

१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दिनांक प

मे, २०२० आणि ०९/२०२३ आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी

मास्टर सर्क्युलर क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ७

ऑक्टोबर २०२३ (यानंतर एकत्रित सर्क्यूलर्स) असा उल्लेख) च्या तरतुर्दीच्या अनुपालनात एकाच ठिकाणी

सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्स व्हिसी/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स

(ओएव्हीएम) मार्फत **शुक्रवार, २७ सप्टेबर, २०२४ रोजी स. ११.३० वा. (भाप्रवे)** घेण्याचे

सदर एमसीए सक्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सच्या अनुपालनात ३४ व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय

वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत ही कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्/रजिस्ट्रार

आणि ट्रान्स्फर एजंट (आरटीए) कडे ईमेल पत्ते नोंदविलेल्या सर्व सभासदांना सोमवार ०२ सप्टेंबर, २०२४

ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल पत्ते अद्ययावत केलेले नाहीत त्यांना rnt.helpdesk@linkintime.co.in येथे

आमचे आरटीए लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेक कडे लेखी स्वरुपात ते अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आह. ३४ व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक

अहवाल हा कंपनीची वेबसाईट <u>www.vipclothing.in</u> स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई लि. ची

www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची www.nseindia.com

कंपनीने तिच्या सर्व सभासदांना दूरस्थ ई-मतदान सुविधा (''दूरस्थ ई-मतदान'') पुरवली आहे. दूरस्थ ई-

मतदान कालावधी गुरूवार, २४ सेप्टेंबर, २०२४ रोजी स. १०.००वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि गुरूवार,

२६ सप्टेंबर, २०२४ रोजी साय ५.०० वा. भाप्रवे संपेल. सदर कालावधीच्या दरम्यान (कट ऑफ तारीख)

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ रोजीस प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण

ई-मतदानाच्या संदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी कपया फ्रिकेटली आस्वड क्वेश्चन (''एफएक्यज''

चा संदर्भ घ्यावा आणि इन्स्टाव्होट ई-मतदान मॉडचुल हेल्प सेक्शन अंतर्गत

//instavote linkintime co in येथे उपलब्ध आहे किंवा enotices@linkintime co in कड ई

केलेला कं पनीचे सभासद इलेक्टॉनिकली त्यांचे मतदान करू शकतात

लि पाठवावा. किंवा वर संपर्क करावा. फोनः ०२२-४९१८६०००

पनीच्या सभासदांची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही ३४ व्या एजीएमच्या सुचनेत नमुद

विशिष्ट क्रमांक

राजेंद्र चंदुलाल मेहता

धारक/अर्जदाराचे नाव

मिळकतीचा पत्ता

एफ क. १०२. १ला मजला

मोरगाना, डी टू र्ज सीएचएसएल, विंग ई, कास

रिओ गोल्ड, कल्याण शीळ रोड.

डोंबिवली पूर्व, महाराष्ट्र

फ्लॅट क्र. ४०१, ४था मजला, सिध्देश्वर बिल्डिंग, आयरे

तुकाराम नगर, टुलिप टॉवर जवळ, डोंबिवली पूर्व, महाराष्ट्र

फ्लॅट क्र. १००२, १ला मजला, ऑस्टर विंग, ब्लूमिंग गार्डन,

प्राधिकृत अधिकारी

३, महाराष्ट्र- ४२१००३.

४२१२०४

४२१२०१

४२६१५६१-

सिक्यरिटीजचा प्रकार

-आणि दर्शनी मूल्य

रु. १/- चे दर्शनी

मूल्याचे इक्टिी शेअसी

कंपनीकडे अर्ज केला आहे.

धारकांची नाव आणि संयुक्त

१. चंदुलाल मगलदास मेहता

२. राजेंद्र चंदुलाल मेहता

दिनांक : ०३/०९/२०२४

ात आहे.

ाजाच्या भाराअधीन राहील

१३(२) सूचनेची

२७.०५.२०२४

कर्जदार/ सह-

कर्जदार/हमीदार

यांचे नाव

ो. प्रमोद भास्कर शेई

आणि श्रीम. जयंर्त

सावंत आणि श्री. सुरेश

क्रिष्णा सावंत

तमर रोचानी

ठिकाण: ठाणे

**(**vľp)

इेनांक : ०२.०९.२०२४

... ास्कर शेट्टी

(T) IDBI BANK

धारक, असल्यास

देता डुप्लिकेट प्रमाणपत्र जारी करण्यास पुढे जाईल.

मुंबई-४०००५३ फोन-०२२ २६३६६२४०/२६३६६२६०, र्डमेल - mumbai andhe est@tmbank.in

सीआयएन क्र.: एल६५११०टीएन१९२१पीएलसी००१९०८ पूर्व विक्री सूचना तामिळनाड मकंटाईल बँक लिमिटेड

अंधेरी पश्चिम शाखा श्री. चंद्रकांत लाड यांचा मुलगा खोली क्र. ई-९, आंबेवाडी ए.पी. डि'सुझा चाळ, श्रीकृष्ण मंदिर, सहार पी ॲण्ड टी कॉलनी, एस.ओ. विलेपार्ले पूर्व, मुंबई-४०००९९ सह-कर्जदार श्री. प्रविण लाड यांची पत्नी खोली क्र. ई-९, आंबेवाडी ए.पी. डि'सुझा चाळ, श्रीकृष्ण मंदिर, सहार पी ॲण्ड टी कॉलनी, एस.ओ. विलेपार्ले पूर्व, मुंबई-४०००९९.

विषय: सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत पूर्व विक्री सूचना ज्याअर्थी प्राधिकृत अधिकाऱ्यांनी त्यातील नमुद कर्ज खात्याच्या संदर्भात थकबाकीच्या संपूर्ण परताव्यार्च मागणी करणारी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत आमच्या अंधेरी पश्चिम शाखा कडुन घेतलेल्या कर्जाकरिता दिनांक ०६.०६.२०२४ रोजीची मागणी सूचना जारी केली होती. प्रदान न केल्यामुळे तामिळनाड मकँटाईल बँक लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कलम १३(१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून कलम १३(४) अंतर्गत तारण स्थावर/जंगम तारण मालमतेचा कब्जा घेतला. तो दिनांक १७.०८.२०२४ रोजीच्या पत्र/कब्जा सूचनेद्वारे तुम्हाला कळविला होता. कब्जा सूचना २२.०८.२०२४ रोजी वृत्तपत्रात (म्हणजेच नवशक्ती/फायनान्शियल एक्स्प्रेस) प्रकाशित केली होती. सदर खात्याच्या संदर्भातील २०.०८.२०२४ रोजीस तुमच्या कर्ज खात्यामधील एकूण थकबाकी रु. ५६,७४,६९३.१० (रुपये छपन्न लाख चौ-याहत्तर हजार सहाशे त्र्याण्णव आणि पैसे दहा मात्र) आहे. सूचना घ्यावी की, जर वरील नमुद संपूर्ण रकमेसह त्यानंतरचे व्याज आणि खर्चाचा सदर सूचनेपासून ३० दिवसात भरणा केला नाही तर प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या कलम ८(५) आणि ६(१) च्या अनुपालनात तारण मालमत्तेच्या विक्रीला आवाहन करतील. मिळकतीचे परिशष्ट

श्री. प्रविण चंद्रकांत लाड (अर्जदार) आणि सौ. प्रीती प्रविण लाड (सहकर्जदार) यांच्या नावे खरेदी केलेल्या फ्लॅट क्र. डी-१/४०१, मोजमापित ६८५ चौ.फू. (चटई क्षेत्र) ८२२ चौ.फू. (बिल्टअप क्षेत्र), ९८४ चौ.फू. – विक्रीयोग्य क्षेत्र, ४था मजला, ए विंग, ''साई ऑचिंड प्रोजेक्ट'', सर्व्हें क्र. १२०, हिस्सा क्र. ७ए, गाव दावडी, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, पिनकोड-४२१२०६ येथे स्थित निवासी फ्लॅटचे समतुल्य गहाण.

उत्तर : मातोश्री गोशाळा	पूर्व : मोकळी जमीन/दावडी गाव
दक्षिण : सी१ आणि सी२ विंग	पश्चिमः कॉम्प्लेक्सचा प्रवेश रस्ता,
	विश्वकर्मा बिल्डिंग

सही/-



• ईमेल : info@tavernier.com, • investors@tavernier.com, • वेबसाईट :www.tavernier.com • सीआयएन : एल५१९०९एमएच१९९४पीएलसी१९३९०१ ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सभा (**'एजीएम'/'सभा'**) शक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी द, २,०० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच्या सूचनेत मांडण्यात येईल ते कामकाज करण्यासाठी होईल.

निगम व्यवहार मंत्रालयाने (''एमसीए'') त्यांच्या जनरल सर्वर्युलर, २५ सप्टेंबर, २०२३ सह एकत्रित वाचता, २८ डिसेंबर, २०२२, ०५ मे, २०२२, १३ जानेवारी, २०२१, ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि ०५ मे, २०२० रोजीच्या

संधी मिळेल. डिमटेरिअलाईन्ड स्वरुपात, प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदाँसाठी आणि ज्यांनी त्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदवलेले नाहीत त्या सभासदांसाठी दुरस्थपणे मतदान करण्याची पद्धत एजीएमच्या सूचनेत असेल. कंपनीच्या ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल ॲड्रेस नोंदवले नसतील त्यांनी ते युजर आयडी आणि पासवर्ड सहीत कंपनीकडून

- ते नोंदवण्याकरिता खालील प्रक्रिया अनुसरावी.
- बी) डीपी आयडी आणि क्लायंट आयडी, भागधारकांचे नाव भरा
- सी) पॅन तपशील भरा. डी) मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी भरा.
- ए) ह्या लिंक ला भेट द्या : https://linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html
- बी) फोलीओ क्र. व प्रमाणपत्र क्र., भागधारकांचे नाव भरा. सी) पॅन तपशील भरा
- --, त्यांचे ईमेल ॲड्रेस कायमचे नोंदवण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया ते त्यांच्य डीपीज कडे अद्ययावत करावेत. प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया त्यांचे ईमेल ॲड्रेस rnt.helpdesk@linkintime.co.in. येथे लिहून आरटीए कडे अद्ययावत करावेत. कोणत्याही चौकशीच्या बाबतीत

संचालक मंडळाच्या आदेशावरून टॅव्हर्नियर रिसोर्सेस लिमिटेड साठी सही/-सुधीर मिलापचंद नाहेटा

४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-व्होटिंग आणि बुक क्लोजरची सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, एचएलव्ही लिमिटेड ''(कंपनी)'' च्या सभासदांची त्रेचाळीसावी (४३ वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'' किंवा ''सभा'') बुधवार २५ सप्टेंबर, २०२४ रोजी म ११ ०० वा (भापवे) कंपनी अधिनियम २०१३ च्या प्रयोज्य तस्तदी आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस), रेग्युलेशन्स, २०१५, सर्वसाधारण सभावरील सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड ('एसएस-२'), निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली ८ एप्रिल, २०२०, आणि ह्या संदर्भात शेवटचे असलेले २५ सप्टेंबर २०२३ दिनांकित ०९/२०२३ जनरल सर्क्युलर्स ('एमसीए सर्क्युलर्स') आणि १२ मे, २०२० आणि अलिकडचे ७ ऑप्टोबर २०२३ दिनांकीत सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे ("सेबी") सर्क्युलर्स ("सेबी सर्क्युलर्स") च्या अनुपालनांत एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता फक्त दुवे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('<sup>'</sup>व्हीसी'') सुविधा/अंदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत घेण्यात येईल. ग्रजीगमची सचना आणि वार्षिक अहवाल २०२३-२४ सभासटांना ३ सप्टेंबर २०२४ ग्रेजी किंवा त्यापवीं ज्यांचे ई-मेल ॲडेसेस कंपनी किंवा रजिस्टार ॲंड टान्फ्स एजंट (आरटीए) व डिपॉझिटरीजकडे नोंटविले आहेत त्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविला जाईल. अन्य विषयांसोबत ४३व्या एजीएमची सूचना कंपनीचा वार्षिक अहवाल २०२३-२४ कंपनीची https://www.hlvltd.com/investor\_relation.htkl. वर, स्टॉक एक्स्चेंजेसची वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com वर आणि www.nseindia.com वर व नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

कंपनी तिच्या सभासदांना एजीएममध्ये करावयाच्या कामकाजाच्या संबंधात एजीएम पर्वी तसेच एजीएम मध्ये रिमोट ई-व्होटिंगची सविधा परवित आहे आणि या कामासाठी कंपनीने इलेक्टॉनिक माध्यमातन मतदानाची सोय करण्याकरिता एनएसडीएलची नियुक्ती केली आहे. रिमोट ई-व्होटिंगसाठीचे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') सुविधा/अदर ऑिडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हीएम') मार्फत एजीएम मध्ये सामील होण्यासाठी तपशिलवार निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत. केवळ **बुधवार**, १८ सप्टेंबर, २०२४ ('कट-ऑफ डेट') रोजीस प्रत्यक्षात किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण करणारे सभासद एजीएम पूर्वी/मध्ये रिमोट ई-व्होटिंगची सुविधा वापरण्यास हक्कदार असतील. रिमोट ई-व्होटिंगची कालावधी **शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४ रोजी (स. ९.०० भाप्रवे) सुरू होईल** आणि मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी (सायं. ५.०० वा. भाप्रवे) संपेल. त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल कडून रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल निष्क्रिय केले जाईल. ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगने आधीच त्यांचे मत दिले नसेल त्या सभेत हजर राहणाऱ्या सभासदांना सभेमध्ये त्यांचा अधिकार वापरता येईल. ज्यांनी सभेच्या आधी रिमोट ई-व्होटिंगने त्यांचे मत दिले असेल असे सभासद सुद्धा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सभेत हजर राहू शकतात परंतु, पुन्हा मत देण्यास ते हकदार नसतील.

ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस आरटीए/डीपीकडे नोंदवलेले नाहीत त्यांनी कृपया एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२३-२४ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी आणि रिमोट ई-व्होटिंग साठी लॉगीन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी आणि व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहण्यासाठी त्यांचे ई-मेल ॲडेसेस नोंदवण्याकरिता खालील प्रक्रिया अनुसरावी.

कृपया फोलिओ क्र. भागधारकाचे नाव, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पढची व . मागची) पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत) ई-मेल ने investor.service@hlvltd.com येथे पाठवावी. डिमॅट धारक कृपया डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डिपीआयडी + सीएलआयडी किंवा ९६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत) ई-मेल ने investor.service@hlvltd.com येथे पाठवावी.

कोणतीही व्यक्ती सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची सभासद बनली असेल आणि कट-ऑफ डेंट रोजीस शेअर्स धारण करत असेल तर ती व्यक्ती evoting@nsdl.co.in वर एक विनंती पाठवून किंवा एनएसडीएल ने पुरवलेल्या टोल फ्री क्रमांक - ०२२-४८८६ ७००० किंवा ०२२ २४९९ ७००० वर संपर्क साधून रिमोट ई-व्होटिंग साठी लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. कोणत्याही चौकशीच्या संदर्भात, तुम्ही evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शन येथे उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्युज) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग युजर मॅन्यअल पाहावे किंवा टोल फ्री क. ०२२-४८८६ ७००० किंवा ०२२ - २४९९ ७००० वर कॉल करावा किंवा evoting@nsdl.com येथे कु. पल्लुवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक यांना विनंती पाठवावी.

पुढे सूचना देण्यात येते की, ॲक्टचे कलम ९१ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम यास अनुसरून ४३ व्या ु रजीएमसाठी कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके **शुक्रवार, २० सप्टेंबर,** २०२४ **पासून ते बुधवार, २५ सप्टेंबर, २०२**४ (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील.

संचालक मंडळाच्या आदेशाने एचएलव्ही लिमिटेडसाठी सही/-सावित्री यादव

कंपनी सेक्रेटरी

ठिकाण : मुंबई दिनांक : ३ सप्टेंबर, २०२४

प्राधिकृत अधिकारी दिनांक: ३१.०८.२०२४

नों. कार्यालय: प्लॉट क्र. ४२, सीटीएस क्र. १(भाग), गाव देवनार, महेश फार्मा जवळ, ॲन्सिलियरी इंड. इस्टेट, गोवंडी, मुंबई - ४०००४३, महाराष्ट्र, भारत, • संपर्क क्र : ८८७९३८२९१

गद्वारे सूचना देण्यांत येते की**, टॅव्हर्नियर रिसोर्सेस लिमिटेड** (**'कंपनी'**) च्या सभासदांची ३० वी वार्षिक सर्वसाधा

जनरल सर्क्युलर्स (एकत्रित (''एमसीए सर्क्युलर्स'' असा उल्लेख) द्वारे एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') आयोजित करण्याची परवानगी कंपन्यांना दिली. त्यानुसार, एमसीए सर्क्युलर्स आणि कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या प्रयोज्य तरतुदी आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ् इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (''लिस्टींग रेग्युलेशन्स'') च्य अनुपालनांत ३० वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत निमंत्रित करून आयोजित केली जात आहे. एजीएम साठी गृहीत धरलेले ठिकाण असेल कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट क्र. ४२, सीटीएस क्र. १(भाग), गाव देवनार, महेश फाम जवळ, ॲन्सिलिअरी इंड. इस्टेट, गोवंडी, मुंबई - ४०००४३, महाराष्ट्र, भारत. सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएमला हजर राह व सहभागी होऊ शकतात. कंपनी व्हीसी/ओएव्हीए

सुविधा मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. कडून घेत आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहण्यासाट . पशिलवार निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले जातील आणि व्हीसी/ओएव्हीएम मार्फतची सभासदांची उपस्थिती अधिनियमच्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या पर्ततेसाठी मोजली जाईल कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस कडे ज्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदवले असतील त्या सर्व सभासदांना ३० व्या एजीएमर्च

सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवल्या जातील. एजीएमर्च सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट http://www.tave आणि स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com वर देखील उपलब्ध करून दिला जाईल. नभासदांना इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या कामकाजावर दूरस्थपणे त्यांचे मत देण्यार्च

लेक्ट्रॉनिक माध्यमातून वार्षिक अहवाल, एजीएम सूचना, ई-व्होटींग निर्देश, पत्रे इ. सह सर्व पत्रव्यवहार प्राप्त क

. इलेक्ट्रॉनिक स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी ईमेल ॲड्रेसेस नोंदवण्याची प्रक्रिया र्) ह्या लिंक ला भेट द्या : https://linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html

॥. प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी ईमेल ॲड्रेसेस नोंदवण्याची प्रक्रिया

डी) मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी भरा. भासद Insta.vote@linkintime.co.in. येथे लिह् शकतात.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

एचएलव्ही लिमिटेड

सीआयएन नं.: एलं५५१०१एमएच१९८१पीएलसी०२४०९७ नोंदणीकृत कार्यालय : दी लिला, सहार, मुंबई-४०० ०५९; द्.ः ०२२-६६९१ १२३४ फॅक्स : ०२२-६६९१ १२१२, ई-मेल : investor service@bluttd.com : वेत्रसाईर : www.bluttd.